



महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल

वर्ष २, अंक ५८(२)]

मंगळवार, सप्टेंबर २८, २०१०/आश्विन ६, शके १९३२

[पृष्ठे ६

किंमत : रुपये २०.००

असाधारण क्रमांक १८९

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम
यांखालील (भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या
अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त) अधिसूचना, आदेश व निवाडे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ सप्टेंबर २०१०

अधिसूचना

किमान वेतन अधिनियम, १९४८.

क्रमांक किवेअ ४२०१०/प्र.क्र.१३०९/कामगार-७.—ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्यातील इतर कोणत्याही नोंदीखालील न येणाऱ्या कोणत्याही रोजगारात (यात यापुढे ज्याचा “ उक्त अनुसूचीत रोजगार ” असा उल्लेख केलेला आहे) “ सफाईगार किंवा मेहतर ” कामगारांना देय असलेले किमान वेतन दर शासन अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. किवेअ.८९९/सीआर-५२४/काम-७, दिनांक १५ फेब्रुवारी २००३ अन्वये पुनर्निर्धारित केले आहेत ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, पुनर्विलोकन करून उक्त अनुसूचीत रोजगारातील कामगारांना देय असलेले किमान वेतन दर पुनर्निर्धारित करण्याचे ठरविले आहे.

(१)

२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर २८, २०१०/आश्विन ६, शके १९३२

त्याअर्थी, आता किमान वेतन अधिनियम, १९४८ (१९४८ चा अकरा) हा महाराष्ट्र राज्यास लागू करताना, त्याच्या कलम ३ च्या पोट-कलम (१) चा खंड (ब) आणि कलम ५ च्या पोट-कलम (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, शासकीय अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक किवेअ.७२००९/प्र.क्र.११५४/कामगार-७, दिनांक २४ ऑगस्ट २००९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रस्तावाच्या संबंधात मिळालेली सर्व अभिवेदने विचारात घेतल्यानंतर महाराष्ट्र शासनाने यापुढे दिनांक २८ सप्टेंबर २०१० पासून उक्त अनुसूचीत रोजगारात नोकरीत असलेल्या यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये नमूद केलेल्या कामगारांच्या वर्गाला त्या अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये नमूद केल्याप्रमाणे वेतनाचे किमान दर पुनर्निर्धारित करित आहे.

अनुसूची

अ. क्र.	कामगारांची वर्गवारी	मूळ वेतन दर (दरमहा रुपये)		
		(१)	(२)	(३)
		परिमंडळ-१	परिमंडळ-२	परिमंडळ-३
१	पूर्णकालिक सफाईगार किंवा मेहतर, घंटागाडी कामगार व तत्सम कामगार.	४६००.००	४४५०.००	४३००.००
२	दररोज ४ तास काम करणारे अंशकालिक सफाईगार किंवा मेहतर.	पूर्णकालिक सफाईगारांसाठी किंवा मेहतरांसाठी निश्चित केलेल्या एकूण वित्तलब्धीच्या (मूळ वेतन व विशेष भत्त्याच्या) ६० टक्के.		

स्पष्टीकरण.—या अधिसूचनेच्या प्रयोजनार्थ, —

(ए) **परिमंडळ-१** महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या हद्दीतील सर्व क्षेत्रांचे मिळून होईल.

(बी) **परिमंडळ-२** महाराष्ट्र राज्यातील सर्व “अ” आणि “ब” वर्ग नगरपरिषदांच्या हद्दीमधील सर्व क्षेत्रांचे मिळून होईल.

(सी) **परिमंडळ-३** परिमंडळ १ आणि परिमंडळ २ वगळून राज्याच्या उर्वरित सर्व क्षेत्रांचे मिळून होईल.

(डी) रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांस देय असलेले मजुरीचे किमान वेतन दर तो कामगार ज्या वर्गाचा असेल, त्या वर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या मासिक मजुरीच्या दरांना २६ ने भागून येणारा भागाकार नजिकच्या पैशापर्यंत पूर्णांकांत करून काढण्यात येईल.

(इ) किमान वेतनामध्ये साप्ताहिक सुट्टीच्या वेतनाचा समावेश असेल.

(एफ) किमान वेतन दरांमध्ये मूळ वेतन, राहणीमान भत्ता, यांचा समावेश असेल.

परिशिष्ट

महाराष्ट्र राज्यातील दहा केंद्रांचा सरासरी ग्राहक मूल्य निर्देशांक (नवीन मालिका १९८२=१००) हा उक्त अनुसूचित रोजगारात नोकरीत असलेल्या कामगारांना लागू असलेला व राहणीमान निर्देशांक असेल. महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेला सक्षम प्राधिकारी, १ जानेवारी आणि १ जुलै रोजी सुरू होणाऱ्या प्रत्येक सहामाहीच्या समाप्तीनंतर त्या सहा महिन्यांसाठी उक्त कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या राहणीमान निर्देशांकाची सरासरी काढील आणि ७१४ निर्देशांकांवर अशा सरासरीची वाढ निश्चित करून अशा प्रत्येक अंकाच्या वाढीसाठी ज्या सहामाहीच्या संबंधात अशी सरासरी काढण्यात आलेली असेल, त्या सहा महिन्यांलगत पुढील सहामाहीसाठी उक्त कर्मचाऱ्यांना देय असलेला विशेष भत्ता (यात यानंतर ज्याचा “ राहणीमान भत्ता ” असा निर्देश करण्यात आला आहे.) परिमंडळाशी संबंधित दरमहा रुपये ५.२५ या दराने असेल.

२. सक्षम प्राधिकारी, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे उपरोक्तप्रमाणे हिशोब करून काढलेला राहणीमान भत्ता जेव्हा जानेवारी ते जून या कालावधीतील प्रत्येक महिन्यासाठी देय असेल, तेव्हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि जेव्हा जुलै ते डिसेंबर या कालावधीतील प्रत्येक महिन्यासाठी देय असेल, तेव्हा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहीर करील :

परंतु, सक्षम प्राधिकारी, किमान वेतन दर निश्चित केल्याच्या दिनांकांपासून देय असलेल्या राहणीमान भत्ता, जून किंवा डिसेंबर अखेरपर्यंत किंवा यथास्थिती, किमान वेतन दर निश्चित करण्यातच आल्याच्या दिनांकानंतर लगेचच जाहीर करील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

बा. शि. वानखेडे,
शासनाचे उप सचिव.

In pursuance of Clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. MWA. 42010/CR-1309/LAB-7, dated the 28th September 2010 published in *Maharashtra Government Gazette*, part II, Extra Ordinary is hereby published under the authority of the Governor.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

B. S. WANKHEDE,
Deputy Secretary to Government. (

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 28th September 2010

NOTIFICATION

MINIMUM WAGES ACT, 1948.

No. MWA.42010/CR-1309/LAB.-7.— Whereas by Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. MWA. 899/CR-524/LAB-7, dated the 15th February 2003, the Government of Maharashtra has revised the minimum rates of wages payable to the employees employed in the Scheduled Employment *viz* Employment as sweepers or scavengers in any employment not falling under any of the other entries in the Schedule appended to the said Act, (hereinafter referred to as “the said scheduled employment”) in the State of Maharashtra ;

And whereas the Government of Maharashtra, having reviewed the minimum rates of wages payable to the employees employed in the said scheduled employment, considers it expedient to revise them further ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (b) of sub-section (1) of section 3, read with sub-section (2) of section 5 of the Minimum Wages Act, 1948 (XI of 1948), in its application to the State of Maharashtra, the Government of Maharashtra after considering the representations received by it in respect of the proposal published in the Government Notification, Industries, Energy and Labour Department,

No. MWA.72009/CR-1154/Lab-7, dated the 24th August 2009, and after consulting the Advisory Board, hereby revises with effect from 28th September 2010, the minimum rates of wages payable to the employees employed in the said scheduled employment and refixes them as set out in column (3) of the said Schedule appended hereto, as the minimum rates of wages payable to the class of employees mentioned against them in column (2) of the said Schedule.

SCHEDULE

Sr. No. (1)	Class of Employeess (2)	Basic Rates of Wages Per Month (Rupees) (3)		
		Zone-I	Zone-II	Zone-III
1	Full time sweepers or scavengers, Belled cart of workman and synonymous.	4600.00	4450.00	4300.00
2	Part time sweepers or scavengers, Belled cart workman and synonymous working upto and inclusive of 4 hours per day.	60 per cent. of the total emoluments fixed for full time sweepers or scavengers.		

Explanation.—For the purposes of this notification,—

(a) *Zone I* shall comprise of the areas falling within the local limits of all Municipal Corporations ;

(b) *Zone II* shall comprise of the areas falling within the local limits of all 'A' and 'B' Class Municipal Councils ;

(c) *Zone III* shall comprise of all other areas in the State which are not included in *Zone I* and *Zone II* ;

(d) the minimum rates of daily wages payable to an employee employed on daily wages shall be computed by dividing the minimum rates of monthly wages fixed for the class of employees to which he belongs by twenty six, the quotient being stepped upto the nearest *paisa* ;

(e) the minimum rates of wages shall be inclusive of payment of remuneration in respect of weekly day of rest ;

(f) the minimum rates of wages shall consist of basic rates, the Cost of Living Allowance ;

APPENDIX

The Average Consumer Price Index Number in respect of ten centres in the State of Maharashtra for working class (New Series 1982=100) shall be the Cost of Living Index Number applicable to the employees employed in the said Scheduled Employment. The Competent Authority appointed by the Government shall, after the expiry of every six months commencing on the first day of January and the first day of July, calculate the average of the Cost of Living Index Number applicable to the said employees for these six months and ascertain the rise of such average over 714 points. For such rise of every point, special allowance (hereinafter referred to as "the Cost of Living Allowance") payable to the employees in the said Scheduled Employment for each of the six months immediately following six months in respect of which such average has been calculated at the rate of Rs. 5.25 per month in respect of all Zones.

The Cost of Living Allowance computed as aforesaid shall be declared by the Competent Authority by notification in the *Official Gazette* in the last week of July when such allowance is payable for each of the months from July to December and in the last week of January when such allowance is payable for each of the months from January to June :

Provided that, the Competent Authority shall declare the cost of living allowance payable in respect of the period from the date of fixation of the rate of minimum wages to the end of December or June, as the case may be, immediately after the said date with effect from which the minimum rates wages are fixed.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

B. S. WANKHEDE,

Deputy Secretary to Government.